

## महाराष्ट्र शासन

### सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग

शासन निर्णय क्रमांक: सूतगि-३३१५/प्र.क्र.७८/टेक्स १(अ)

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय ( विस्तार), मुंबई ४०० ०३२.

तारीख : २० जानेवारी, २०१८

#### वाचा :-

- १) शासन पत्र, कृषी व सहकार विभाग, क्र.एसपीएम-११७७/१६५३८३-८-सी, दि.१६.८.१९७९
- २) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, क्र.प्रकल्प १२१५/प्र.क्र.४१/टेक्स-१(अ), दि.१६.०३.२०१७.
- ३) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, क्र.सूतगि ११०८/प्र.क्र.९१/टेक्स-१(अ), दि.३०.०६.२०११.

#### प्रस्तावना :-

संदर्भाधीन क्र.१ येथील दि.१६.८.१९७९ च्या पत्रास अनुसरून रु.१०.०० लाख इतके स्वभागभांडवल सूतगिरणीने जमा केल्यानंतर राज्यातील सहकारी सूतगिरण्यांची नोंदणी करण्यास मान्यता देण्यात येत होती. तदनंतर दि.३०.६.२०११ च्या शासन निर्णयानुसार सूतगिरणीची सुधारित प्रकल्प अहवाल किंमत रु.६१.७४ कोटी निश्चित करण्यात आली असून सदर प्रकल्प अहवाल किंमतीच्या २% रक्कम रु.१.२३ कोटी इतकी रक्कम सूतगिरणीने सभासद भागभांडवल म्हणून जमा केल्यानंतर व संचालक, वस्त्रोद्योग, नागपूर यांनी निश्चित केलेल्या निकषांची पूर्तता झाल्यानंतर सूतगिरणीची नोंदणी करण्यास संचालक, वस्त्रोद्योग, नागपूर यांचेकडून मान्यता देण्यात येत आहे. परंतु रु.२५.०० लाख इतक्या सभासद भागभांडवलावर सहकारी सूतगिरण्यांची नोंदणी करण्यास मान्यता देण्याबाबतचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणावर शासनास प्राप्त झाल्याने, प्रलंबित प्रस्ताव व नवीन प्रस्ताव यांचा अभ्यास करून सहकारी सूतगिरण्यांच्या नोंदणीसाठी मान्यता देण्याकरिता सुधारित धोरण ठरविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

#### शासन निर्णय :-

दि.२७.१२.२०१६ रोजी मा.मंत्रीमंडळ बैठकीत "प्रलंबित प्रस्ताव व नवीन प्रस्ताव यांचा अभ्यास करून सहकारी सूतगिरण्यांच्या नोंदणीसाठी मान्यता देण्यासाठी" मा.मंत्री (वस्त्रोद्योग) यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार मा.मंत्री (वस्त्रोद्योग) यांचे अध्यक्षतेखाली

दि.१६.३.२०१७ च्या शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेल्या समितीच्या दि.१८.३.२०१७ रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सहकारी सूतगिरण्यांच्या नोंदणीसाठीच्या सुधारित धोरणास खालीलप्रमाणे शासन मान्यता देण्यात येत आहे.

- १) सहकारी सूतगिरण्यांना नोंदणीसाठी रु. २५.०० लाख सभासद भागभांडवलावर शासन स्तरावरून मान्यता देण्यात यावी.
- २) सहकारी सूतगिरण्यांना रु. २५.०० लाख इतक्या सभासद भागभांडवलावर नोंदणीसाठी मान्यता दिल्यानंतर सदर रक्कम सहकारी सूतगिरणीस बँक खात्यातून काढता येणार नाही, याबाबत संचालक, वस्त्रोद्योग, नागपूर यांनी नियंत्रण ठेवावे.
- ३) सहकारी सूतगिरणीची नोंदणी जरी रु. २५.०० लाख एवढ्या सभासद भागभांडवलावर केली, तरीही जोपर्यंत सूतगिरणी सभासद भागभांडवल रु. १.२३ कोटी इतकी रक्कम जमा करणार नाही, तोपर्यंत सहकारी सूतगिरणीचा प्रस्ताव शासन अर्थसहाय्यासाठी विचारात घेण्यात येणार नाही.
- ४) ज्या तालुक्यातील सहकारी सूतगिरणी अवसायनात गेली आहे, अशा तालुक्यात नवीन सहकारी सूतगिरणीची नोंदणी करण्यास परवानगी देता येईल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०१२०१७१३०६५६०२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( विशाल मदन )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-३२

२. मा. मंत्री (वस्त्रोद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
३. मा.मंत्री (रोजगार, हमी व पर्यटन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
४. मा.मंत्री (कामगार, भूकंप, पुनर्वसन, कौशल्य विकास व माजी सैनिकांचे कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
५. मा. राज्यमंत्री (गृह ग्रामिण, वित्त व नियोजन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
६. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
७. सचिव(वस्त्रोद्योग), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
८. प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
९. प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
१०. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
११. संचालक वस्त्रोद्योग, वस्त्रोद्योग संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नागपूर.
१२. सर्व प्रादेशिक उप संचालक, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य,
१३. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ, मुंबई
१४. निवडनस्ती. (टेक्स-१(अ) / टेक्स-१(ब))